

EVERGREEN TEXTILES LIMITED

Podar Chambers, 109, S.A.Brelvi Road, Fort, Mumbai – 400 001.

Tel: 91 22 2204 0816 | 22821357, E.mail: rmb@podarenterprise.com

Website: www.evergreentextiles.in

CIN : L17120MH1985PLC037652

Date: 13th November, 2021

To,
BSE Limited
Listing Department
Phiroze Jeeyjeebhoy Towers,
Dalal Street, Fort
Mumbai - 400 001

Scrip Code: 514060

Scrip Id: EVERTEX

Sub.: Submission of newspaper clippings of unaudited financial results for the quarter ended 30th September, 2021.

Ref.: Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.


Enclosed herewith please find the newspaper clippings of unaudited financial results for the quarter ended 30th September, 2021, published in the Financial Express (English language) and Pratahkal (Marathi language) on 13th November, 2021 in accordance with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Kindly take the same on your record and oblige.

Thanking you,

Yours faithfully

For Evergreen Textiles Limited



Rajendra Manoharsingh Bolya
Director (DIN: 00086395)



Encl.: As Above

INNOVASSYNTH INVESTMENTS LIMITED

CIN : L57120MH2008PLC178023

Regd. Office: Flat No. C-03, KMC No. 01, Innovassynth Colony, Khopoli - 410203, Maharashtra
 Website: www.innovassynthinvestments.in | E-mail: secretarial@innovassynthinvestments.in

Extract of Standalone un-audited Financial Results for the quarter ended
 30th September 2021 (₹ in Lakhs)

Sr. No	Particulars	Current Quarter Ended 30/09/2021	Year to date Figures 30/09/2021	Corresponding 3 Months ending in Previous Year 30/09/2020
1	Total Income from operations (Net)	-	-	-
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(14.52)	(30.69)	(13.94)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(14.52)	(30.69)	(13.94)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(14.52)	(30.69)	(13.94)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	0.00	0.00	0.00
6	Equity Share Capital	2427.80	2427.80	2427.80
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	0.00	0.00	0.00
8	Earning Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	(a) Basic	(0.06)	(0.13)	(0.06)
	(b) Diluted	(0.06)	(0.13)	(0.06)

Notes:

- The above mentioned results were reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their meeting held on 12th November, 2021.
- The above is an extract of the detailed format of Audited financial results for the quarter & half year ended 30th September, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the un-audited financial results for the quarter ended 30th September, 2021 is available on the Stock Exchange Website- www.bseindia.com and on the company's website- www.innovassynthinvestments.in

Place: Mumbai
 Date: 12th November 2021

Jana Chitra Sandesh Mhadalkar Sameer Pakhal
 Managing Director Director Company Secretary & CFO

RCC CEMENTS LIMITED

CIN : L26942DL1991PLC043770

Regd. Off : 702, Anandafal Building, 19, Bankamba Road, Connaught Place, New Delhi-110001

Phone: 011-43571044, Fax: 011-43571047, Website: www.rccements.com, Email: rccementslimited@gmail.com

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR
 THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2021 (₹. in Lakhs)

Particulars	For the Quarter Ended 30.09.2021 (Unaudited)	For Half year Ended 30.09.2021 (Unaudited)	For the Quarter Ended 30.09.2020 (Unaudited)
Total income from operations (net)	0.60	0.72	0.00
Net Profit/ (Loss) for the period (before tax, exceptional and/or Extraordinary items)	-3.29	-6.17	-3.09
Net Profit/ (Loss) for the period before tax (after exceptional and/or Extraordinary items)	-3.29	-6.17	-3.09
Net Profit/ (Loss) for the period after tax (after exceptional and/or Extraordinary items)	-3.29	-6.17	-3.09
Total comprehensive income for the period (Comprising Profit/ (loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax))	-3.29	-6.17	-3.09
Equity Share Capital	560.20	560.20	560.20
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operation)			
Basic:	-0.06	-0.11	-0.06
Diluted:	-0.06	-0.11	-0.06

Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and half year ended September 30, 2021 filed with the BSE under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid Financial Results is available on the BSE's website, i.e., www.bseindia.com and on the Company's website www.rccements.com. The above results are prepared in accordance with the Companies Ind AS Rules, 2015.

For and on behalf of Board Directors of
 RCC Cements Limited

Place: New Delhi
 Date: 12th November, 2021

Sunil Kumar
 Managing Director
 DIN: 00175301

EVERGREEN TEXTILES LIMITED

CIN NO. : L17120MH1985PLC037852

Regd. Office: 4th Floor Podar Chambers, S. A. Brelvi Road, Fort, Mumbai - 400001, Maharashtra | Tel.: 91 22 2204 0816 / 22821357
 Email: rmb@podarenterprise.com | Web: www.evorgreentextiles.in

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS
 FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER, 2021

Sr. No.	Particulars	Rs. in Lakhs (Except figures of EPS)		
		QUARTER ENDED	HALF YEAR ENDED	QUARTER ENDED
		30/09/2021 (Unaudited)	30/09/2021 (Unaudited)	30/09/2020 (Unaudited)
P1	Total Income from Operations (net)	-	-	-
D2	Net Profit (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(5.74)	(6.88)	(5.91)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(5.74)	(6.88)	(5.91)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(5.74)	(6.88)	(5.91)
5	Total Comprehensive Income for the period (comprising loss for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(5.74)	(6.88)	(5.91)
6	Paid up Equity Share Capital	480.00	480.00	480.00
E7	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance sheet of previous year)	(5.74)	(6.88)	(5.91)
8	Earnings per share (of Rs. 10/- each) (for Continuing & Discontinuing Operations)			
	(a) Basic (in Rs.)	(0.12)	(0.14)	(0.12)
	(b) Diluted (in Rs.)	(0.12)	(0.14)	(0.12)


Notes:-

- The above results were reviewed by the audit committee and approved by the Board of Directors at its meeting held on 11th November, 2021.
- The above is an extract of the detailed format of Quarterly / Yearly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results (Standalone) are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and on the Company's website www.evorgreentextiles.in.

For EVERGREEN TEXTILES LIMITED

Place : Mumbai
 Date : 11th November, 2021

Mr. Rajendra Manoharsingh Balya
 DIRECTOR
 DIN - 00086295



AAVAS FINANCIERS LIMITED

(Formerly known as Au HOUSING FINANCE LIMITED) (CIN:L65922RJ2011PLC034297)

Regd. & Corp. Office: 201-202, 2nd Floor, South End Square, Mansarovar Industrial Area, Jaipur. 302020

Demand Notice Under Section 13(2) of Securitisation Act of 2002

As the Loan Account became NPA therefore The Authorised Officer (AO) Under section 13 (2) Of Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act 2002 had issued 60 day demand notice to the borrower as given in the table below. As the demand notice is not deposited within 60 days, the amount will be recovered from Auction of the assets of the secured assets as given below. Therefore you the borrower is informed to deposit the loan amount along with free to take possession of the Security as given below.

Name of the Borrower	Date and Amount of Demand Notice Under Sec. 13(2)	Description of Mortgaged property
Mr. MANOJ SITARAM YADAV, Mr. JISHA MANDI YADAV [A/C No.] LNH5003115-200139135 Guarantor: Mr. RAKESH RAMJI YADAV, [A/C No.] LNH5002918-250101364	10/11/2021 Rs. 407055/- & Rs. 832375/- 08/11/2021	GAT NO 132/B/46, ATITHI COLONY, PATHA WASTI, WARD NO 1, SHRIRAMPUR, AHMEDNAGAR, MAHARASHTRA ADMEASURING 5000 Sq. Ft.
Mr. SACHIN NANDKISHOR SHARMA, Mrs. CHANDRAKALA NANADKISHOR SHARMA Guarantor: Mr. BHAVIKANT BABURAO HEGE [A/C No.] LNA0002918-19005375 & LNA0004319-200129939	10/11/2021 Rs. 813098/- & Rs. 413553/- 08/11/2021	PLOT NO 30, S NO 5/1.5/2, AKOLA, NEAR SUYOG GUHAVARIRAM SOCIETY MALKAPUR, AKOLA, MAHARASHTRA ADMEASURING 1663 Sq. Ft.
Mrs. SHOBHA VIKRANATH SHIROSE, Mr. INDRANATH SHIROSE [A/C No.] LNAH001815-100027365 & LNAH01818-100027370	10/11/2021 Rs. 819699/- & Rs. 423900/- 08/11/2021	EASTERN SIDE PLOT NO 74/2, S. NO. 476/2 + 477/2, SITUATED AT KEDGAON, AHMEDNAGAR, MAHARASHTRA ADMEASURING 233.64 Sq. Mtrs
Mr. AMIT BABASAHEB MORE, Mr. BABASAHEB DURYODHAN MORE, Mr. SUMIT BABASAHEB MORE, Mrs. SANGITA BABASAHEB MORE [A/C No.] LNP1M02715-170017811	10/11/2021 Rs. 1360731/- & 08/11/2021	SHIV KRUPA, PLOT NO 01, SR NO 51, HISSA NO. 1B/5, WAGHMARE WASTI, LOHGAON, NR KALBHOR, PUNE, MAHARASHTRA ADMEASURING 714 Sq. Ft.
Mr. DEVIDAS AMBIDAS GAIKWAD, Mrs. SNEHA DEVIDAS GAIKWAD Guarantor: Mr. BABASAHEB SHAMSAHEB PAWAR [A/C No.] LNP1M02715-100017900	10/11/2021 Rs. 879909/- & 08/11/2021	FLAT NO. 203, 2ND FLOOR, TRIMURTI COMPLEX, GAT NO 4297/503, CHAKAN, NR NASHIK ROAD, PUNE, MAHARASHTRA ADMEASURING 560 Sq. Ft.
Mr. GANESH SHANKAR BARNATE, Mrs. LALITA GANESH BARNATE [A/C No.] LNAH001417-100027366	10/11/2021 Rs. 747392/- & 08/11/2021	PLOT NO 51+52, GAT NO 209/1, MARUTI NAGAR, GHODEGAON, NEVASA, AHMEDNAGAR, MAHARASHTRA ADMEASURING 68.4 Sq. Mtrs
Mr. MADHUKAR TRIMBAK KATARNAVRE, Mr. SHAILESH KATARNAVRE, Mrs. KAJIASAJI KATARNAVRE, Mr. NILESH KAJIARNAVRE [A/C No.] LNAH001417-100027366	10/11/2021 Rs. 1309994/- & 08/11/2021	LAND BEARING SR. NO. 637/1/30, SITUATED AT VILLAGE MAJUR KHARADI, TAL. HAVELI, DIST. PUNE, MAHARASHTRA ADMEASURING 1000 Sq. Ft.

